

Asian Paints Limited

Asian Paints House 6A, Shantinagar Santacruz (E) Mumbai 400 055

T: (022) 6218 1000 F: (022) 6218 1111 www.asianpaints.com

APL/SEC/15/547

25th October, 2017

BSE Limited Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, 25th Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Sir/Madam,

Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of financial results of the Company for the quarter and half - year ended 30th September, 2017 published in the following newspapers today:

- i. All India Edition of Business Standard;
- Mumbai Edition of The Free Press Journal: ii.
- Mumbai Edition of Navshakti; and iii.
- Maharashtra Edition of Punyanagri. iv.

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For ASIAN PAINTS LIMITED

AUTHROISED SIGNATORY

cc: The National Stock Exchange of India Limited



EXPORT IMPORT SOLUTIONS (DGFT)

- EPCG (Fresh/ Redemple
 Advance Licence

09820936980

BALRAMPUR CHINI MILLS LIMITED



MUSIC BROADCAST LIMITED Repd. Other Sh For: RPJ. Opcome Park, OT: Western Express Highary, Keterdag: Bendre (Eastel, Mumbel - 400 051 Titl: +01 22 69691100 Faz: +01 22 2469113 Western: xerx za6001)s. +eastimisessor dinyes

naterial.			
Description of material	Qty.	Last date to download	Opening Date
tainless Steel Bars (Austenitic, TI Stabilized) olution Annealed (ASTM A 276M, Type 321) TT Tested. Spec. HW10777 Rev: 00	11500 Kg	10.11.17	11.11.17
or details & downloading of tender de	cume	it, visit our	websites



ZEE ENTERTAINMENT ENTERPRISES LIMITED

Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2017

Essel

		general to the		Standalor	10				Consolidated		
SL. No.	Particulars	Quarter ended on 30/09/2017	Quarter ended on 30/09/2016	Half year ended on 30/09/2017	Half year ended on 30/09/2016	Year ended on 31/03/2017	Quarter ended on 30/09/2017	Quarter ended on 30/09/2016	Half year ended on 30/09/2017		
1	Total income from operations*	135,147	127,508	265,404	245,362	492,837	158,205	169,544	312,230	326,706	643,413
2	Net profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	53,641	48,354	134,558	80,611	164,856	63,935	40,184	112,521	78,146	167,752
3	Net profit/(Loss) for the period before tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	53,641	48,354	134,558	80,611	169,558	77,396	40,184	125,982	78,146	290,096
4	Net profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	34,704	32,774	92,356	49,810	103,371	59,080	23,840	84,224	45,544	222,01
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	34,889	33,398	92,739	50,716	104,598	61,554	21,988	82,643	44,025	211,193
6	Equity Share Capital .	9,604	9,604	9,604	9,604	9,604	9,604	9,604	9,604	9,604	9,604
-7	Other equity (excluding revaluation reserves)				504,664	435,923				718,123	659,447
8	Networth				711,888	636,292				926,856	859,912
9	Outstanding redeemable preference shares (Paid up value)				201,694	201,694				201,694	201,694
10	Earnings per Share (of Rs. 1/- each) Basic (Rs.) (Not Annualised)	3.61	3.41	9.62	5.19	10.76	6.16	2.48	8.77	4.74	23.1
	Diluted (De.) (Net Association)	261	241	062	E10	10.76	616	749	877	474	2313

- ared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and suidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI)





Radico Khaitan Limited
Registered Office: Barelly Road, Rempur-244 991 (U.P.)
Tel. No.0595-235090172, 2351703 Fax No.0595-2350009
Email ID: Info@radico.co in Website: www.radicokhaitan.com
CIN: L26941UP1983PLC027278

Extract of the Standalone Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September 2017

SI. No.	Particulars	30.09.2017 (Unaudited)	30.09.2017 (Unaudited)	30.09.2016 (Unaudited)
1.	Total income from Operations	149600.96	287673.83	121393.62
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	4299.24	8122.83	3005.66
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	4299.24	8122.83	3005.66
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	2860.24	5428.83	2250.66
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (After tax)]	2809.31	5326.98	2180.62
6.	Paid up Equity Share Capital (Face value of Rs.2/- each)	2662.88	2662.88	2660.78
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	100327.89	100327.89	93651.42
8.	Earnings Per Share (Face Value of Rs.2/- each) (not annualised)			
	Basic:	2.15	4.08	1.69
100	Diluted:	2.15	4.08	1.69

New Delhi 24th October, 2017















Asian Paints Limited Regd. Office: 6A Shantinag
Tel. No.: (022) 6218 1000 | Fax No.: (022) 6218 111
Email: investor/colations

			STANDALONE						
Sr.		Quarte	r Ended	Six Mont	Year Ended				
No.	Particulars	30.09.2017 Audited	30.09.2016 Audited	30.09.2017 Audited	30.09.2016 Audited	31.03.2017 Audited			
1	Total income from operations (Refer note 3)	3,666.04	3,638.00	7,346.75	7,124.50	14,661.33			
2	Net Profit for the period (before exceptional items)	701.81	638.55	1,304.99	1,369.25	2,658.05			
3	Net Profit for the period before tax	701.81	638.55	1,304.99	1,369.25	2,658.05			
4	Net Profit for the period after tax	473.45	435.27	874.40	936.45	1,803.10			
5	Total Comprehensive Income for the period	501.02	464.02	891.46	1,021.70	1,942.14			
6	Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	95.92			
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date	1				6,855.06			
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹)	4.94*	4.54*	9.12*	9.76*	18.80			

100			CONSOLIDATED						
Sr.	Particulars	Quarter	Ended	Six Mont	hs Ended	Year Ended			
No.	Particulars	30.09.2017 Unaudited	30.09.2016 Unaudited	30.09.2017 Unaudited	30.09.2016 Unaudited	31.03.2017 Audited			
1	Total income from operations (Refer note 3)	4,327.58	4,257.86	8,634.18	8,361.42	17,118.97			
2	Net Profit for the period (before exceptional items)	756.85	695.49	1,402.08	1,492.83	2,884.06			
3	Net Profit for the period before tax	756.85	695.49	1,402.08	1,492.83	2,884.06			
4	Net Profit for the period after tax*	593.66	494.76	1,034.40	1,047.32	2,016.24			
5	Total Comprehensive Income for the period	638.66	506.85	1.065.62	1,128.71	2.023.92			
6	Paid-up equity share capital (Face value of \$1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	95.92			
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date					7,506.38			
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹)	6.00*	4.96*	10.46*	10.54*	20.22			

Date: 24th October, 2017 Place: Mumbai

	Quarter Ended		Six Months Ended		Year Ended	Quarter Ended		Six Months Ended		Year Ended	
	30.09.2017	30.09.2016	30.09.2017	30.09.2016	31.03.2017	30.09.2017	30.09.2016	30.09.2017	30.09.2016	31.03.201	
Total income from operations (A)	3,666.04	3,638.00	7,346.75	7,124.50	14,661.33	4,327.58	4,257.86	8,634.18	8,361.42		
Excise duty on sale (B)		409.52	405.84	801.18	1,637.67		420.95	418.47	825.38	1,688.3	
Total income from operations excluding excise duty on sale (A-B)	3,666.04	3,228.48	6,940.91	6,323.32	13,023.66	4,327.58	3,836.91	8,215.71	7,536.04	15,430.6	

K. B. S. ANAND MANAGING DIRECTOR & CEO DIN: 03518282

MUMBAI URBAN TRANSPORT PROJECT (RAIL COMPONENT) PUBLIC NOTIFICATION Indian Railwayz CLOSURE OF BRIDDE NO. 48 GUISWAY MUMBAI URBAN TRANSPORT PROJECT (RAIL COMPONENT) PUBLIC NOTIFICATION Indian Railwayz CLOSURE OF BRIDDE NO. 48 GUISWAY Mindian State Component of the Component

PUBLIC NOTIFICATION
Indian Railways
CLOSURE OF BRIDGE NO. 48 SUBWAY
DURING MINING TO BRIDGE NO. 48 SUBWAY
DURING MINING TO BRIDGE NO. 48 SUBWAY
TO THE SUBWAY
TO BRIDGE NO. 48 SUBWAY
TO BRIDGE NO. 48

Emmessar Biotech & Nutrition Ltd.

Rept Office For No. 702, MCC Ave., Taigs - 40000, Det. Raiged Management
Investors Great Providers & Best Investors Great Community (Community Community Communit

Pursuant to Reg. 261 () (a) read with Pursuant to Reg. 261 () (a) read with Reg. 27 of the SEBI (LODR), notice is nevely given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 1"November, 2017 at 2.00 p.m., at its Coporate Official ex 28, Kamer Biolg, 4, the Ost, 36, Cawasy Pallo Street, Fort, Mumbai – 400 001, to consider and adopt the Un-Audited Flamical Results for the quarter ended September 20, 2018.

Sd/Place: Mumbal MSR Ayyangar
Date: October 24, 2017 Managing Director



Solivoring vortice:

NT NO. SARCT/SD802017-18, Name of worft: Maritenance of Battery
Banks & Battery Chargers installed at various Sub-Stations at BARC,
Tombely, Mahmal 400 605: Estimated cort 25,0000; Esmest Money:

17,7000; Perford of completion: 12 moniths; Last date and time of
admission of bid 27,112017 (500)149.

The bid forms and other details can be obtained from the Website
Contact for assistance/califfications 24/7 @ 996939522 Shri Rudresh,
small: rudresh.tandervitzerd@gmail.com

Chief Engineer

PUBLICANOTICE

On a huma grant has are diese Mo
AJAN UMAR TANYIVA semuber of
seinther flower Gatylnig tall, and owner
seinther flower tall, and owner
seinther flower tall, and owner
seinther flower
seinther
seinth

PUBLIC NOTICE

Place : Mumbai Date : 23rd October 2017

retunet: www.hinductus-applierce.in CMI.LIBIOMENTSECO.UBATO. Notice is hereby given pursuant to Regulation 27 each with Regulation Disclosure. Requirem ents) Regulations, 2015, that the next meeting of the Board of Directors of the Company will be half on the Company will be half on consider inter-alls the Unaudited Financial Results for the quarter half year ended 30th September, 2017. For HINDUSTA MPPLIANCES ID. Sunil Hirji Shah Compliance Officer DIN 02775683 Dated: 2-4"Octobe, 2017 Mumbail

Regulation 29 read with Regulation and Disclosure Regulations and Disclosure Regulations, 2015, that the next meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 14thDecember, 2017to consider inter-alia the Unaudited Financial Results for the quarter 8 half year ended 30thSeptember, 2017.

For CLASSIC ELECTRICALS LTD. sd Dhanesh Parikh Compliance Officer DIN: 00676930 Dated: 24*October,2017 Mumbai



TATA STEEL LIMITED

Registered Office: Bornbay House, 24, Homl Mody Street,
Fort, Mumbal - 400 001 India
Tel: -1912 26 066 582 F av. No. -91 22 6865 7724
Email: oose-@floatabel.com Websile: www.tatasteel.com
Cin: 127400MH9774L0003260

NOTICE

A meeting of the Board of Directors of Tata Steel Limited (the Company) will be held on Monday, October 30, 2017, *interalia*, to consider and take on record the audited Standalone and unaudited Consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2017.

The financial results will be made available on the website of the Company at www.latasteel.com as well as on the website of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at twww.bseindia.com.

Mrs. Anita Kalyani Interim Company Secret

Chief Engineer

Bhopal Municipal Corporation 3rd Floor, HFA Cell, Bhopal Municipal Corporation at ISBT Building, Bhopal

All Manuscone

Li Mail ID - bmcmis/Med granil.com

N.I.T. No CEP/22-23HFA/2017/e-dender

NOTICE INVITING TENDER
Second Call

Second Cal

S. No.	Name of Work	Probable Amount of Contract (Rs. in Lacs.)	Earnest Money Deposit (EMD) (In lacs)	Cost of Bid Document (In Rupees)	Period of Completion (in Months)
BMC/ TENDER NO 8628	Construction of Houses and Development of Infrastructure for Identified Slum Locatives in Bhopal, M.P under PMAY at Beanganga on Smart Road Area, PART. 3. EWS-896, LIG-1296, MIG-864 Total 3056 Units.	26242.35 Lakhs.	50.00	50,000.00	24 Months (Including Rainy Season)
BMC/ TENDER NO 8629	Construction of Houses and Development of Infrastructure for ship Identified Slum Localities in Bhopal, M.P. under PMAY at Garib Nagar Slum Cluster, EWS-1200, LIG-1296 Total	19423,72 Lakhs, S.	50.00 TO	50,000.00 shorteness	24 Months (Including Rainy Season)

Cluster ENG-1000. LOG -1008 Total
2406 LDHG
1. All details residing to the Bit Document(s) can be viewed and downloaded five of cost on the website http://mpcBit Document con be purchased after making online perspect of portal flees through Credit-Debit/Cash
Cardithrens banking.

280 Document con be purchased after making online perspect of portal flees through Credit-Debit/Cash
Cardithrens to be the Bit Document;

1) Deposit the Earnest Money;

1) Subtract and affected.

1) Subtract and angular for all the packages but which it is intending to appoint contractors. Any contractor (approx) and quality for the packages.

2) ELIGIBILITY FOR BIDDERS.

2) ELIGIBILITY FOR BIDDERS.

2) ELIGIBILITY FOR BIDDERS.

3) ELIGIBILITY FOR BIDDERS and the Subtract have valid registration with the Converment of Machine Provinces and an eligible for registration with the Converment of Machine Provinces and an eligible for registration can also submit their bid after having (c). The bodder would be required for having the contract of the Subtract the approximation of the Subtract the action of the Subt

Additional Commissioner, Bhopal Municipal Corporation

साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड

(1)Ref No. SECLISP/S&Me-AuctionArth186, NOTICE

Date 18:0.0000 tonnes of Non-Cobing Coal in October 2017 (180% e-Auction) by Road SECL Inverse decided to sell 8000000 tonnes of Non-Cobing Coal in October 2017 (180% e-Auction) by Road SECL Inverse decided to sell 8000000 tonnes of Non-Cobing Coal in October 2017 (180% e-Auction) by Road SECL Inverse Coal SECL Interpret Coal SECL

Give me a missed call on tollfree no. 18002003004 to get our apps.)
OUR AIM: QUALITY COAL TO CONSUMERS

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that 1) Shri. Laxmichand Umarshi Vira, 2) Shri. Hemant Laxmichand Vira, 3) Shri. Hemant Laxmichand Vira, 3) Shri. Hemant Laxmichand Vira, 3) Shri. Haresh Hansraj Vira 4) Shri. Mahesh Hansraj Vira 4, Shri. Mahesh Hansraj Vira 6, 5) Smrt. Sangita Girish Vira partners of Misc. Chaitanya Quarries owner of the property bearing Survey No. 239 Hissa No. 1 (pt.) Corresponding C.T. On 6, 27/14/09 Village Malad East have come forwarded for surrendering the land free of cost and free of encumbrances to the Municipal Corporation of Greater Mumbal, more particularly described in the schedule hereunder written which is reserved for Park as per sanctioned Development Plan of P ward in lieu of prant of the Transfer of Development Rights (T.D.R.) in form of Development Hight Certificates as per the provision of regulation no. 34 of Development Control Regulations for Greater Mumbal, 1991.

Any person or persons having any claim against the aforesaid property or part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, increase, and the same known in writing to the undersigned at the office of whatscever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe), 2nd thor, Hall No. 200, Mahapalika Mang, Fort, Mumbai 400 001, within 14 days from the date of publication hereof.

If no claim or objection is received as mentioned fereinabove, Municipal Corporation of Greater

400 001, within 14 days from the date of publication hereof.

If no claim or objection is received as mentioned hereinabove, Municipal Corporation of Greater Mumbal will complete the procedure of grant T.D.R. without any reference or regards to any such purportation of the complete of

On or towards the West by : CTS No. 827-A (pt.) of village Malad East.
On or towards the South by: CTS No. 827-A (pt.) of village Malad East.
On or towards the South by: CTS No. 827-A (pt.) of village

Malad East.
On or towards the North by: CTS No. 827-A/8 of village
Malad East.

Dated this 24th day of October 2017. Sd/-GMr. J. J. Xavler) Advocate & Law Officer (I/o) For Municipal Corporation PRO/1345/ADV/17-18 of Greater Mumbai 30 वर्ष बुन्या इचारतींचे संस्थानस्थक सर्वास्थक करणे अनिसार्थ आहे.

Public Notice is hereby given to the public at large that, by Agreement for sale claded 91/02017. Mr. Sagar Harshad Chauhan and Mrs. Ripus Sagir Chauban, and Chauban and Chauban and Chauban, and Mrs. 341 and 544, hereinafter reflered to as "Sad Property" from Mrs. Sad Honger Agreement, and upon in the sale deposit, a claim or demand of any nature whatboow's man dupon in the sadd property by way of sale, transfer, contract-largement, mortpage, charpe, lien, legary, licence, lease, sub-lease, assignment, mortpage, charpe, lien, legary, li

B.com, 402, B-Wing, Shreenath Plaza Tower, Dhobi All, Thane (W)-400601, MOB: 982101

SOUTH EASTERN COALFIELDS LIMITED

A MINIRATNA CO =

(A Subsidiary of Coal India Limited)

NOTICE INVITING TENDER
The following e-Tenders have been published by Contract Management
Cell , SECL HQ in the dedicated portal of Coal India http://

SECI, Sileson - PSX No 07752-246378 is 98 bit 5300, VIII. Two free interpretor No. 1900-3070-2232.

(1)Yindre No. SECL/BB/PCMCIBS | data - 18 1-2.0017 | dat

OUR AIM : QUALITY COAL TO CONSUMERS



Asian Paints Limited
Regd. Office: 6A Shantinagar, Santacruz (E), Mumbal-400 055
Tel. No.: (022) 6218 1000 1 Fax No.: (022) 6218 1111 1 Website: www.asianpaints.com
Email: investor-relations@asianpaints.com 1 cl Nt. 124220MH1948Fic.Dou6598

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

			STANDALONE						
Sr.	Particulars	Quarte	r Ended	Six Mont	Year Ended				
No.		30.09.2017 Audited	30.09.2016 Audited	30.09.2017 Audited	30.09.2016 Audited	31.03.2017 Audited			
1	Total income from operations (Refer note 3)	3,666.04	3,638.00	7,346.75	7,124.50	14,661.33			
2	Net Profit for the period (before exceptional items)	701.81	638,55	1,304,99	1,369,25	2,658.05			
3	Net Profit for the period before tax	701.81	638.55	1,304.99	1,369.25	2,658.05			
4	Net Profit for the period after tax	473.45	435.27	874.40	936.45	1,803.10			
5	Total Comprehensive Income for the period	501.02	464.02	891.46	1,021.70	1,942.14			
6	Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	95.92			
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date		TOTAL COL	French	166) 1504 154	6,855.06			
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹)	4.94*	4.54*	9.12*	9.76*	18.80			

382.0		000000000000000000000000000000000000000				
Sr.	Particulars	Quarte	r Ended	Six Mont	Year Ended	
No.	Particulars	30.09.2017 Unaudited	30.09.2016 Unaudited	30.09.2017 Unaudited	30.09.2016 Unaudited	31.03.2017 Audited
1	Total income from operations (Refer note 3)	4,327.58	4,257.86	8,634.18	8,361.42	17,118.97
2	Net Profit for the period (before exceptional items)	756.85	695.49	1,402.08	1,492.83	2,884.06
3	Net Profit for the period before tax	756.85	695.49	1,402.08	1,492.83	2,884.06
4	Net Profit for the period after tax^	593.66	494.76	1,034,40	1.047.32	2,016.24
5	Total Comprehensive Income for the period	638.66	506.85	1,065.62	1,128.71	2,023.92
6	Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	95.92
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date	Land Land				7,506.38
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹)	6.00*	4.96*	10.46*	10.54*	20.22

The above is an extract of the detailed format of Statement of Standaione and Consolidated Financial Results filled with the Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing and Other Disclosurs Requirements) Regulations, 2015. The obtailed financial Company at its meeting held on 24" Cobbsc. 2017. The III Internal of the Statement of Standaione and Consolidated Financial Results are available on the Company's website (https://www.asianpaints.com/morre/finvestors/financial-esuits.html) and on the website of the National Stock Exchange of final a timel downw.neshind.com and SEL Eurither downw.besindic.com and SEL Eurither d

of the National Stock Exchange of India Limited (www.nselndia.com) and 85E Limited (www.bselndia.com) and 61E the National Stock Exchange of India Limited (www.nselndia.com) and 61E Limited (www.bselndia.com). The Standahone and Comerciated fraincial results, for the quarter and six morbits ended 30° Selpenber, 2017 and 30° Selpenber, 2017 and 30° Selpenber and state of the Standahone and state of the substantial results and state of the substantial r

	Quarter Ended		Six Months Ended		Year Ended	Quarte	Quarter Ended		Six Months Ended		
	30.09.2017	30.09.2016	30.09.2017	30.09.2016	31.03.2017	30.09.2017	30.09.2016	30.09.2017	30.09.2016	31.03.2017	
Total income from operations (A)	3,666.04	3,638.00	7,346.75	7,124.50	14,661.33	4,327.58	4,257.86	8,634.18	8,361.42	17,118.97	
Excise duty on sale (B)	TELEVADO-	409.52	405.84	801.18	1,637.67	2130	420.95	418.47	825.38	1,688.37	
Total income from operations excluding excise duty on sale (A-B)	3,666.04	3,228.48	6,940.91	6,323.32	13,023.66	4,327.58	3,836.91	8,215.71	7,536.04	15,430.60	

Date : 24th October, 2017 Place : Mumbai

K.B.S.ANAND MANAGING DIRECTOR & CEO DIN: 03518282

्रतियन देश ति भीरणीकृत कार्यात्य : अ, तांतीगार, तांताकुश (सूर्ण) मुंहि- voo दूरवनी क्र : (०२२) ६२१८ १००० | फेंबर क्र : (०२२) ६२१८ १९९९ | १ स्वतंत्रका (सूर्ण) मुंहि- voo है-मैत: investorrelations@asianpaints.com | सीआयल्ड : । १४००००४६८ वार्यात्रका

30 सप्टेंबर 209७ रोजी संप्रलेल्या विमाही आणि इ

				(र कोटीमध्ये)		
प्रनु.	तपशील	तिमाई] अखेर	सहामाह	वर्ष अखेर	
豖.	The property of the party of th	३०.०९.२०१७ लेखापरीक्षित	३०.०९.२०१६ लेखापरीक्षित	३०.०९.२०१७ लेखापरीक्षित	३०.०९.२०१६ लेखापरीक्षित	३१.०३.२०१७ लेखापरीक्षित
	परिचलनातून एकूण उत्पन्न (क्र. ३ चा संदर्भ घ्यावा)	3,556.08	3,836.00	0,388.04	0,928.40	98,559.33
2	कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टी अगोदर)	909.69	£36.44	9,308.99	9,389.24	2,546.04
3	करपूर्वीचा कालावधीकरीता निव्यळ नफा	909.69	£36.44	9,308.99	9,388.24	3,846,04
8	करपश्चात कालावधीकरीता निव्यळ नफा	803.84	834.20	68.80	935.84	9,603.90
4	कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न	409.02	888.02	699.88	9,029.00	9,982,98
Ę	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ १ प्रती भाग)	94.92	94.92	84.82	84.92	84.82
19	ताळेबंद तारखेनुसार पूनर्मूल्यांकन राखीव वगळता राखीव	S. His Life				\$,644.08
6	मुलभूत आणि सौन्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹) (*अवार्षिकीकृत)	8,98*	8.48*	8.92*	9.05*	18.80

				एकत्रीकृत		(र कोटीमध्ये)
अनु.	तपशील	तिमाह	ो अखेर	सहामा	ी अखेर	वर्ष अखेर
丣.	UNCHE	३०.०९.२०९७ अलेखापरीकित	३०.०९.२०१६ अलेखापरीक्षित	३०.०९.२०१७ अलेखापरीक्षित	३०.०९.२०१६ अलेखापरीक्षित	३१.०३.२०१७ लेखापरीकित
9	परिचलनातून एकूण उत्पन्न (क्र. ३ चा संदर्भ घ्यावा)	8,320.46	8,246.68	2,838,92	K.389.82	99,996,98
2	कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टी अगोदर)	७५६.८५	£84.88	9,802.06	9,892.63	30,833,9
3	करपूर्वीचा कालावधीकरीता निव्वळ नफा	048.64	£84.88	9,802.06	9,892.43	3,668.08
8	करपश्चात कालावधीकरीता निव्वळ नफा^	493.55	36.888	9.038.80	9.080.32	2,098,28
4	कालावधीकरीता एकूण य्यापक उत्पन्न	\$36.55	408,64	9,084,83	9,976,09	2,023,92
8	भरना झालेले सममाग भांडवल (दर्शनी मुख्य प्रत्येकी हैं १ प्रती भाग)	84.82	94.92	94.92	94.92	94.92
0 0	ताळेबंद तारखेनुसार पूनर्मूल्यांकन राखीव वगळता राखीव मूलमूत आणि सौम्युकत प्रति भाग मिळकत (इपीएस) (र)	€,00*	8.95*	90.88*	90.48*	0,404.36
	(*अवार्षिकीकृत)	4.00	0.54	10.04	10.38	40.44

diener sintiren ingen		The same								(र कोटीमध्ये	
						एकत्रीकृत					
	तिमार्ह	अखेर	सहामाह	ही अखेर	वर्ष अखेर	तिमार्ह	अखेर	सहामा	ही अखेर	वर्ष अखेर	
	\$0.09.2098	\$0.09.2098	30.09.2098	\$0.09.2098	39.03.2096	30.09.2098	30.09.2098	30.09.2098	\$0.09.2098	\$9.03.2098	
परिचलनातून एकूण उत्पन्न (ए)	3,888.08	3,436.00	0,388.04	0,928,40	98,889,33	8,326.46	8,240.6	८,६३४.9८	८,३६१.४२	90,996.90	
विक्रीवरील अबकारी कर (बी)	1000	809.42	804.68	609.96	9,430.40		820.99	896.80	224.36	9,866.30	

AND DESCRIPTION OF THE PARTY OF	तिमाही अखेर		तिमाही अखेर सहामाही अखेर वर्ष अखेर		वर्ष अखेर	तिमाही अखेर		सहामाही अखेर		वर्ष अखेर	
	\$0.09.2098	\$0.09.2098	30.09.2098	\$0.09.2098	39.03.2090	30.09.2098	30.09.2098	30.09.2098	\$0.09.2098	\$9.03.2098	
परिचलनातून एकूण उत्पन्न (ए)	3,888.08	3,436.00	0,388.04	0,928,40	98,889,33	8,320.46	8,240.6	6,838.96	6,389.82	90,996.90	
विक्रीवरील अबकारी कर (बी)	100000	809.42	804.28	609.96	9,६३७.६७		820.84	896.80	224.36	9,566.30	
परिचलनातून एकूण उत्पन्न वगळून विक्रीवरील अबकारी कर (ए-बी)	3,888.08	3,226.86	£,980.99	६,३२३.३२	93,073.66	8,376.42	3,८३६.९१	८,२१५.७१	७,५३६.०४	94,830.60	

HDFC BANK

We understand your world एचडीएफसी बँक लिमिटेड

नोंद. कार्यालय : एचडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई - ४०० ०१३.

(कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन क्रमांक - एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८०६१८)

(इमेल: shareholder.grievances@hdfcbank.com) (वेबसाईट: www.hdfcbank.com)

(दूर: + ९१-०२२-२४९८ ८४८४, विस्तारित: ३६२१ आणि ३४६३, फॅक्स: +९१-०२२-२४९६५२३५)

३० सप्टेंबर, २०१७ रोजी संपलेली तिमाही आणि अर्थ वर्षाकरिता वित्तीय निष्कर्ष

				(रु लाखांमध्ये
अनु. क्र.	तपशील	तिमाही समाप्ती ३०.०९.२०१७	अर्थ वर्ष समाप्ती ३०.०९.२०१७	तिमाही समाप्ती ३०.०९.२०१६
18.53		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
3	परिचालनातून एकूण उत्पन्न	२३२७६१८	४५४६१५६	१९९७०८९
3	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी) निव्वळ नफा / (तोटा)	E38803	१२३०२९१	५२७५५६
3	कालावधीकरिता कर पूर्व (अपवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बार्बीपश्चात) निव्वळ नफा / (तोटा)	६३४१७३	१२३०२९१	५२७५५६
8	कालावधीकरिता कर परचात (अपवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) निञ्चळ नफा / (तोटा)	४१५१०३	608860	३४५५३३
4	कालावधीकरिता एकूण समावेशीकारक उत्पन्न कालावधीकरिता (नफा/(तोटा समावेशक) (कर परचात) आणि इतर समावेशीकारक उत्पन्न (कर परचात)	टीप २ चा संदर्भ घ्यावा	टीप २ चा संदर्भ घ्यावा	टीप २ चा संदर्भ घ्यावा
8	समन्याय भाग भांडवल	48860	५१६८०	40993
9	मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदात नमूद केलेले राखीव (राखीव पुनर्मुल्यांकन वगळून)	6288822	८८९४९८७	७२१७२१३
6	प्रती प्राप्ती शेअर रु. (अनन्यसाधारण बार्बीपरचात / पूर्वी) (प्रत्येकी रु. २/- दर्शनी मूल्य) अवार्षिकीकृत			
193	१. मूलभूत	35.8	38.3	१३.६
	२. सौम्यिकृत	84.8	30.9	१३.४
10000				

हो थे. सेबी (तिस्टिंग ऑब्टिगोशन ऑन्ड डिम्प्लोजर रिकायसँद्रम्) रेप्युतोशन्स, २०१५ च्या रेप्युतोशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंग्रेसमध्ये नमूद् केल्याप्रमाणे तिमाही / अर्थवार्षिक वितीय निष्कर्षाच्या तपशीत्वार आराखक्याचा उतारा वर देण्यात आला आहे. तिमाही / अर्थवर्षाकारिताचा संपूर्ण वितीय निष्कर्षांचा आराखडा स्टॉक एक्सचेंग्रच्या बेबसाईट्स् (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि वेकेची बेबसाईट (www.hdfcbank.com) येथेही उपलब्ध आहे.

एकूण समावेशीकारक उत्पन्न आणि इतर समावेशीकारक उत्पन्नाची संबंधित माहिती ही आयएनडी एएस ला लागू नाही. कारण ती बंकेला केलेली नाही.

ठिकाण : मुंबई

दिनांक : २४ ऑक्टोबर, २०१७

सही /-आदित्य पुरी व्यवस्थापकीय संचालक मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ मध्ये जला, सिंदिया हाऊस, एल अँन्ड टी हाऊससमोर, एन. एम बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१

प्रणाच्या शिक्क्याने १६ ऑक्टोबर, २०१७ रोजी निर्गमित/दिले. सही/-प्रभारी प्रबंधक, डीआरटी-II, मुंबई

ति, . मे. मारती एंटरप्रायजेस सि: ४-मी/६०२, ग्रीन पार्क, स्लोबल व्हिलेज समोर, मिरा रोड (पू), वर्च- ४०१ १०७

PUBLIC NOTICE
te is hereby given that my client MS
AN KUMAR TANTIVA

ुबर– ४०९ १८७ १) श्री. दिषक गोपाल पटेल कार्यालय पत्ता येथे : ४−मी/६०२, ग्रीन पार्क, स्तोबल व्हिलेज समोर, मिरा रोड (पृ), वर्बर–४०१ १८७

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ मध्ये बला, सिंदिया हाकस, एल ऑन्ड टी हाकससमोर, एन. ए बंलाई इस्टेट, मुंबई-४०० ००१ समन्म मुळ अर्ज क्र. १३१ सन २०१७ ति.

सदर सन्मा. न्याचापिकरणाद्वारे दुय्यम मजावणीकरिता अर्ज ता सदर न्यायापिकरणासमक्ष व्यक्तिज्ञाः वा वकिलाद्वारे लेखी ठी आणि आन्नेप्रमाणे अनुतोष का संमत करण्यात ः साठी दि. २९.११.२०१७ रोजी स. ११.०० या. उपर्त

ात, . मे. रोहरा ट्रेडर्स कटरी: ट्रुकान क्र. ५, यु.एम.सी. गार्डनजवळ, iधी रोड, उल्हासनगर— ४२१ ००५, १.— ठाने (म.रा.).

CANARA ROBECO

Canara Robeco Mutual Fund

NOTICE - CUM - ADDENDUM

http://www.canararobeco.com/pages/un-audited-half-yearly-financial-results.aspx

not lant Raka

SHRIRAM HOUSING FINANCE FINDING WAYS TO FUNDING HOMES



Registered Office: 123, Angappa Naicken Street, Chennai - 600 001, Tamil Nadu; Tel. No. 044 25341431

Corporate Office: Level 3, Wockhardt Towers, East Wing, Bandra-Kurfa Complex, Mumbai-400 051; Tel : 022-42410400

site: www.shriramhōusing.in; Email ID: seci@shriramhousing.in; Corporate Identification Number: U6592911X2010PL0078004

Sr.	Dantiauton	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
No.	Particulars	6 months ended (30.09.2017)	Corresponding 6 months ended in the Previous year (30.09.2016)	Year to Date Figures for Current Period ended (30.09.2017)	Previous year ended (31.03.2017)
1	Total Income from Operations	13,263.39	12,904.99	13,263.39	27,666.21
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,557.29	2,302.57	1,557.29	4,391.22
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,557.29	2,302.57	1,557.29	4,391.22
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,196.41	1,531.09	1,196.41	2,896.49
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,196.41	1,531.09	1,196.41	2,896.49
6	Paid up Equity Share Capital	21,416.00	21,416.00	21,416.00	21,416.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	22,146.56	19,584.76	22,146.56	20,950.16
8	Net worth	42,672.28	40,122.95	42,672.28	41,720.55
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	118,981.68	145,066.08	118,981.68	138,797.69
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-		-
11	Debt Equity Ratio	2.79	3.62	2.79	3.33
12	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)				
585	1 Basic:	0.56	0.71	0.56	1.35
	2 Diluted:	0.56	0.71	0.56	1.35
13	Capital Redemption Reserve	1,700,900,1080,60	19 36 1 30	1000000	100 (CO) 100 I
14	Debenture Redemption Reserve				-
15	Debt Service Coverage Ratio	0.27	0.84	0.27	0.69
16	Interest Service Coverage Ratio	1.26	1.45	1.26	1.37

Place: Chennai Date: October 23, 2017

Ides:
The above is an extract of the detailed format of half yearly financial results filed with Bombay Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly financial results are available on the website of Bombay Stock Exchange and on the Company's website at www.shriamhousing in For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to Bombay Stock Exchange and can be accessed on the website at www.shrimamhousing.in.
The Earnings Per Share for half year ended 30.09.2017 and half year ended 30.09.2016 are not annualized.

For and on behalf of the Board **Shriram Housing Finance Limited**

Sujan Sinha Managing Director & CEO



HighLights (

५ वर्षांत पर्यटन

प् वर्षांत पर्यटन क्षेत्रात २० कोटी रोजपार 1-की दिख्ले । मतीय पर्यटन क्षेत्रा इसामी ५ वर्षांत १० कोटी रोजमार मिर्मिती होईल, अमी अपेक्षा कॅडीर पर्यटन मंत्री अप्तर्कति कामान्य मंत्री दिखीं मर्यटक आकर्षित होतील, कोडीर दिखेंचा मार्क्स हेतील वर्षांत्री हित्ती मर्यटक आपल्या देशात वर्षांत्र १८५४ कोटी विदेशी संदर्क केत असतात. चामुळे देशाला मुम्मी संदर्क केत असतात. चामुळे देशाला मुम्मी संदर्क केत असतात. चामुळे देशाला मुम्मी १८५६ लाख कोटी स्पर्श विदेशी चलना प्राप्त तोत. मां, सम्बर्ग स्वाप्तिकी आपलेकों ्र.५६ लाख कोटी रुपये विदेशी चलन प्राप्त होते. स्वतंत्र अस्तर आता विविध उपायवोजन करत असून पाच वर्षात १० कोटी रोजनार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले असल्याची माहिती पर्वटन मंत्र्यांनी पत्रकार प्रियदेस्प्याची महिती अहे.

जिओच्या शुल्कवाढीमुळे मोबाइल कंपन्यांचे शेअर्स तेजीत

मोबाइल कंप-यांचे शेंअस तेजीत । नवी हिल्ली स्थानस्य शेंअस तेजीत । नवी हिल्ली स्थानस्य श्रिओने मेब्बलीस्य शुर्काला कं करवायुक्त दूस्तंवार कंप-वाम्मणे चैनन्य सक्राक्कले आहे. तसेच व्यापुठ सेश्रम व्याप्तात्त्र दूस्तंवार कंप-वांच्या देशस्य व्याप्तात्त्र कंप-वांच्या देशस्य व्याप्तात्त्र कंप-वांच्या देशस्य व्याप्तात्त्र कंपन्तात्त्र कंप-वांच्या कं

हिंदस्तान एरोनॉटिक्सला

हुन्ती रशियासोवत भागीदारी । नती दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दिमान उत्पादक हिंदुस्तान एमेनीटिक्स कंपनी (एचएएल) पाचव्या पिढीच्या लढाऊ विमान निर्मितीसादी रशियासोवत भागीदारी करू इंच्छित आहे. कंपनीन रशियासोवत भागीदारी इंग्डरन ओह. कंपनीन रिश्वासोखन भागीदारी करणवाची गोरदार शिमस्तर केली ओह. मात्र, रिश्ताच्या भागीदारी योजनेवाबत हवाईदलाला आहोप जाहे. एचएएलचे जण्या आगिण जलस्वाम्यकीय स्वाचालक सुवार्च गंज प्रवास प्रकल्पाची एक मोटो सेची असल्याचे महरले औह. यावूर्वी कंपालाची दिशाने मारताला असे रोडाला देठ केलेले नाही. रिशामित, अकल्प प्रधा देशाने प्रकल्पाची महरले उपमा प्रकारची संधी आगि राजनान्या प्रसाव आतामर्थत तसे रिशास साहृत इतर कंपालाची देशाने केलेला नाही. हवाईदलाच्या अशोधमावान विचारले असता कोणांती उत्तर 'देशा प्रमुख गरताच्या विमान क्षेत्राला मोठा लाभ होई

सप्टेंबरमध्ये ९२००० कोटी रुपये जीएसटी जमा

कोटी रुपये जीएप्सरी जमा । नति हिल्ली केंद्र सरकारने सप्टेंबर महिल्ली केंद्र सरकारने सप्टेंबर महिल्ली हैंद्र सरकारने सप्टेंबर महिल्ली हैंद्र सरकारने सप्टेंबर महिल्ली हैंद्र प्रकार कार्यों की जीएस्सर्टिया माज्यागृत तक्वालं १२१५० कोटी रुपये कार्यालं नहीं कर स्वालं का आहे. सप्टेंबर महिलात एकृण ४२९२१ लाख्य जावसाविकनी जेंप्सर्थी कंप्सर्थी अवसंगति ११९४३ कोटी रुपये केंद्रीय जीएस्सर्टिया माज्यागृत, सर्वे १९४६० कोटी रुपये केंद्रीय जीएस्सर्टिया माज्यागृत, सर्वे १९४६० कोटी रुपये केंद्रीय जीएस्सर्टिया माज्यागृत, सर्वे १९४६० कोटी रुपये महस्तृत जा साला आस्त्र, त्यापील १३९५१ कोटी रुपये अवस्त्र जास्त्र स्वाल्या माज्यागृत एकृप्सर्था कार्युर, स्वालीक १३९५१ कोटी रुपये अवस्त्र जास्त्र स्वाल्या माज्यागृत जाम झाला आस्त्र, स्वालीक १३९५१ कोटी रुपये अवस्त्र जास्त्र माल्याण माज्याग्यान जाम झाला आहे. च्या माप्रमातन जमा झाला आहे.

अरविंद गिल्सची

४०० कोर्तंची गुंतवणूक । रांची :अरविंद मिल्सन आरखंड राजात ४०० कोटी झारखंड राजात ४०० कोटी रुपयं गुंतवफ़ करण्याची योजना आखली आ, यामुळे राज्यातील तहां हजारिपा अधिक युवकांना आणि प्रामुखाने तरुणींना रोजगार उपलब्ध होड जरुणार आहे. अर्हायंद्व भित्यंचे प्रवतंक कुलीन लालभाई यो। झारखंडचे मुख्यमंत्री राष्ट्रवर स्थाम शंची भेट चेतल्यानंतर प्रवत्नारंतर अपलिके हिन्दी रघुवर दासा ाची भेट घेतल्यानतर पत्रकारांना ፣ माहिती दिली. मुख्यमंज्यांनंकुलीन लालभाईना सांगितले कं त्यांच्या सरकारचे उद्दिग्ट दोनगाख रोजगार निर्मती असल्याचे गितले. सोबतच राज्यातील रेबी दूर करणे औ फण्यातीत ची पूर सप्पे आणि सार्थंड जा मानू करणे हैं । सम्ब स्रक्त से हा स्वयं अधिक करणे हैं । सम्ब स्रक्त जीवंट असल्यो निवस्त मानू स्वयं अधिक सार्थंड स्वयं अधिक सार्थंड सप्ते अधिक सार्थंड सप्ते आपता कर आसीत येत्र मेंब्रेक्स स्वयं अधिक स्वयं मेंब्रेक्स स्वयं अधिक सार्थंड स्वयं स्वयं सार्थंड स्वयं मेंब्रेक्स स्वयं सार्थंड स्वयं के सार्थंड स्वयं सार्थंड स्वयं सार्थंड स्वयं सार्थंड स्वयं सार्थंड स्वयं सार्थंड स्वयं सार्थंड सार्थंड

भारतमालाच्या पहिल्या टप्प्यासाठी

विसीत काटी सजूर | नवी दिल्ली - देशात रोजगार | निर्मीतीत वाढ होण्यासाती केंद्र सक्तरमे वाजम् वृश्वप्रवेशित व्यक्ति सक्तरमे वाजम् वृश्वप्रवेशीत स्वार्थित स्वार्थित

सेन्सेक्स १०० अंक उसळला

| मुंबर्ड भारतीय रोजस बाजातत संगठवारी ।

मुंबर्ड भारतीय रोजस बाजातत संगठवारी ।

मध्यम तजीवो तीं हाणी. बीरस्त्र कैनोसस १००. १.८० टक्का तें जो आली. व्याखालीखाल १२,० अंक स्वाचित्र कर १.४० के स्वच्या स्वाच्या स्वच्या स्वाच्या स्वाच्या स्वच्या स्वाच्या स्वाच्या स्वाच्या स्वच्या स्वाच्या स्वाच्या स्वाच्या स्वच्या स्वाच्या स्वच्या स्वाच्या स्वच्या स्वच्या स्वाच्या स्



गव्हाच्या हमीभावात प्रतिविंवटल १९० रुपये वाढ, बोनस रुपये २००

पत्र के प्राप्त वार्ति, वानस्स रुप्य प्रथम रिक्स के स्वार्ति एक स्वर्ण का स

ी वधारले

ड्री मनोरंजन	525.95	6.98
एशियाय पेंट्स	1,222.90	4.15
	254.45	
वुपीएल		
एनटीपीसी		
ओएनजीसी		
गेल	444.25	2.09
एचयूएल	1,270.05	1.61
आयसीआयसीआय बँक	266.55	1.52
एचपीसीएल		
वेदांत		
टाटा स्टील	719.30	1.03

्र घसरले

BEREF WARREN	Daniel Burker Charles (SIGNA)
हैवेल्स इंडिया	504.95 -6.78
एलआयसी हाऊ	633.70 -2.87
एचसीएल टेक	913.45 -2.32

जीएसटी रिटर्न विलंबावरील दंड माफ

विस्ते बावरील देंड साफ 1 नवी हिल्ली - ऑगस्ट आंगि सर्टेबर मीहन्यांचाटीचा जीस्परी टिटने अंक्टर करण्यात सिलंब हाला, वर त्यावसीत देंड याक करण्याचा निर्णव सरकारने मंगठवारी जाहीर केला. करण्याचा निर्णव सरकारने मंगठवारी जाहीर केला. करण्याचा निर्णव सरकारने मंगठवारी जाहीर केला. करण्याचा अंगस्ट आंगे प्रवेद मान करण्याच अला अस्त्राचा वो योण्याचा केंद्रीव आंगी अपनीय रोट प्रोव मंगठवारी केली. ज्या व्यापायांकद्वन आणीय रोट प्रोव केली अस्त्राच्या में वाच्या वार्ची केंद्रिव करण्याच तेणाः कोहे. सरकारने यापूर्वी जुले मानियमील रिटनं फार्वरियसाठी देखील केट को माण केली होती. त्यानंत व्यापायांची ३ व्या स्वाटो लेट की माण केली होती. त्यानंत व्यापायांची ३ व्या स्वाटो लेट की माण केली होती. त्यानंत व्यापायांची ३ व्या स्वाटो लेट की माण केली होती. त्यानंत व्यापायांची ३ व्या स्वाटो लेट की माण केली होती. त्यानंत व्याप्ता आंगे होत. तर ऑगस्ट मीहन्यात ११,३७ लाख आणि सर्टेबर माणिना ३ तर ऑगस्ट मीहन्यात ११,३७ लाख आणि सर्टेबर माण्या आणे होत. २ काल दिन्द मोलिक करण्यात आंगे क्रांत. समानवर्षणे माणेल माजनावादीची जीसस्टीआर-३थ पुरीत महिन्वाच्या २ तारखेल्या आंत फार्वेल करणात आंत क्रांत. समानवर्षणे

मुंबई येथील न्यायासमाच्या उन्न न्यायालयामध्ये सामान्य मूळ मागरी न्यायाधिकरण कंपनी याधिका २०१३ वा क.४१२ आणि कंपनी याधिका २०१३ वा क.४३३ में मिन मुंबिर (गीवनार

निक्री वाटिया आर्थिताआ शिक्षीरण यांच्या १ ३/१८/१८१४ आ अस्तानास्य गांच्या मार्थात् न्यास्य मुंच यांच्या रिटार्डिश १/१/१८१४ आ अस्तानास्य गांच्या मार्थात् (परिवारास्त्रात्वा) आ परिवार्डिश १/१/१८५४ आ अस्तानास्य में शिक्षा आर्थ (परिवारास्त्रात्वा) आ परिवार्डिश १८९४ स्था के १८९१ से मीर्च परिवार्डिश होता स्थापक स्यापक स्थापक स्य

तमत्ते करिता राखीत्र किमत आणि बयाणा रक्कम खालीलप्रमाणे राहील -							
स्थावर मालमत्ता	राखीव किंमत (रू.मध्ये)	ईएमडी (स.मध्ये)					
गा १६४ चौ.मी. प्लॉट क्र.१८, सव्हें क्र.४०/ए, मौजे ली, सुधागड तालुका, जिल्हा सवगड (बिगरशेत जमीन)	१०,५०,०००/- (रूपये दहा लाख प्रधास हजार फक)	24%					

भारनियमनाच्या काळातील वीजखरेदी स्वस्तच

ा मुंबाई । ऑक्टोबर, नोव्हें बर को क्रांच्याच्या उपलब्धतीत आंलेल्या दरोग पीवर एक्वेंनामधूनी बोली लावून आयोगाकडे अल्पकालीन बीजक्रेंदियी आणि डिसेंबर पहिन्यांसाठी विनेची अडचणीमुळे तसेच मार्गावित्तरणला याँच मिक्जाबासाठी आरोकाड प्रमूच ४ रूपसे प्रीवृत्तिनची मर्यादा साव्युव्धा मार्गाया लाकाणा केज मार्गावित्तरणो नीव्हें कालेक्या करणाव के होते. संपूर्ण देशात विलेच्या निकार्या मार्गाया लाकाणा मंत्रीने अल्पकालीन करायुक्त विलेच्या करणाव केलेक्या करणाव केलेक्या करणाव केलेक्या करणाव केलेक्या करणाव केलेक्याची करायुक्त विलेच्या करणाव करणाव अल्पकालीन करायुक्त विलेच्या करणाव केलेक्याची अपलब्धता करणाव अल्पकालीन करायुक्त विलेच्या करणाव करणाव

रेल्वे अन्य मार्गाच्या माध्यमातून मिळवणार २५ हजार कोटींचे उत्पन्न

| म्लाव दिल्ली : रेल्लोची आर्थिक स्थिती आर्थिक राज्या है जाते. या जाता रेल्लेका द्वार व्याप्त विकासकरीय अपना मानीती रेल्लेचे इसन्त चार्का आर्था महस्त कमावणाचा रेल्लेचा विचार केल्ला आर्था. रेल्लेका हुन मुक्त आहे. राज्युक्त प्रत्य कार्या केल्ला आर्था. रेल्लेका हुन मुक्त आहे. राज्युक्त प्रत्य कार्या क्रांच प्रत्य कार्या कार्या रेल्लेचा विचार केल्ला आर्था. रेल्लेचा क्रांच क्रांच कार्या कार्या रेल्लेचा विचार केल्ला आर्था. रेल्लेचा क्रांच क्रांच कार्या कार्या विचार करता, वासमूर रेल्लेचा रिल्लेच अल्ला आर्था. रेल्लेचा क्रांच क्रांच क्रांच कार्या कार

90 asianpaints

रविवास वेद्रा नीटार्क्युल क्यांत्रिय : (७,३) १२२५ २००० । पॅक्स झ. (७२३) १२२५ ११११ । श्रीक्रमस्य : www.asiassa ई-नितः investor relations@assamparis.com । नीजगरून : 124220MH1945PLC

133								
अनु.	तपशील		तिमाई	अखेर	सहामाह	ी अखेर	वर्ष अखेर	
豖.	तपशाल		०९.२०९७ गपरीकित	३०.०९.२०१६ लेखापरीक्षित	३०.०९.२०९७ लेखापरीकित	३०.०९.२०१६ लेखापरीक्षित	३१.०३.२०१७ लेखापरीक्षित	
9	परिचलनातन एकण उत्पन्न (क. 3 चा संदर्भ घ्यावा)	3,	86,08	3,836.00	0,388.09	6,928.40	98,889.33	
3	कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोर्ष्टी अगोदर)	A SECOND	19.00	£36.44	9,308.99	9,389.24	2,846.04	
3	करपूर्वीचा कालावधीकरीता निव्वळ नफा		19.00	£36.44	9,308.99	9,389.24	2,846.04	
8	करपश्चात कालावधीकरीता निव्यळ नफा		803.84	834.20	68.80	938.89	9,603.90	
4	कालावधीकरीता एकण व्यापक उत्पन्न		409.02	888.02	८९9.8६	9,029.00	9,982.98	
٤	भरणा झालेले सममाग भांडवल (दर्शनी मुल्य प्रत्येकी ₹ १ प्रती भाग)		84.82	84.92	94.92	94.92	84.83	
19	ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन राखीव वंगळता राखीव						€,644.0€	
4	मुलमूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹)	0.000	8.98*	8.48*	9.92*	9.05*	18.80	

W. 10220 . 1080		DESCRIPTION OF THE PERSON OF T		एकत्रीकृत		
अनु.	तपशील	तिमाई	अखेर	सहामा	वर्ष अखेर	
页.	तपसाल	३०.०९.२०१७ अलेखापरीक्षित		३०.०९.२०१७ अलेखापरीक्षित	३०.०९.२०१६ असेखापरीक्षित	३१.०३.२०१७ लेखापरीकित
१ परिचलनात्तन एकण	उत्पन्न (क्र. ३ चा संदर्भ घ्यावा)	8,328.46	8,240.6	4,838.96	८,३६१.४२	90,996.90
२ कालावधीकरीता नि	व्यळ नफा (अपवादात्मक गोर्टी अगोदर)	948.64	884.88	9,802.06	9,892.63	3,668.08
3 करपूर्वीचा कालावध	ोकरीता निव्वळ नफा	848.64	६९५.४९	9,802.00	9,892.43	3,668.08
४ करपश्चात कालावध	<u> गैकरीता निव्वळ नफा^</u>	493.88	39.888	9,038.80	9,080.32	3,098.38
५ कालावधीकरीता ए	कृण व्यापक उत्पन्न	\$34.55	408.64	9,054.52	9,926.09	2,023.92
६ भरणा झालेले समध् (दर्शनी मल्य प्रत्येव	गाग भांडवल	94.92	94.92	94.92	84.92	94.92
७। ताळेबंद तारखेनसा	र पूनर्मूल्यांकन राखीव वगळता राखीव युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (र)	ξ,00*	8.96*	90.85*	90.48*	७,५०६.३८ २०,२२

मधीदेत पुरावत्वोक्नारः असमिवित स्त यक्त केले आहे. १ पृष्ठी, २०१७ पासून बस्तु आणि केल वस (जीसस्टी) सामू झारचानंतर केंद्रीय उत्पादन, मूरवर्षीय कर (खेंट) इत्यादि जीसस्टीमध्ये समाविर करण्यात आते उन्होत काव्यत २०१३ या महत्त्व आजि जूनसुर्धी ३ वर्षिय जाकटीम स्टेड १८ च्या अनुसाने अकारी कुलाप्रमाने जीसस्टी, खेंट इ साथे शुरूष परिवलनासम्पय जरकामा आग नाही. तटुनुसर ३० जून, २०१७ पर्यंतव्या कातावरीकरितासी आकरेवारी सानंतरस्या सदस्यांगाठी काटेकरपणे संबंधित नाही. उसी सामय धेर

व्याखानं आयारक नाहिया	वदान कर्रुवात	पता जाल.								(र काटामध्य)
DATE OF THE PARTY	-		स्वलंत्र			एकत्रीकृत				
	तिमार्ह	अखेर .	सहामाह	ी अखेर	वर्ष अखेर	तिमाह	अखेर	सहामाह	ड़ी अखेर	वर्ष अखेर
										39.03.2098
परिचलनातून एकूण उत्पन्न (ए)	3,888.08	3,836.00	0,388.04	0,928.40	98,889.33	8,320.46	४,२५७.८६	८,६३४.9८	2,389.82	90,996.90
विक्रीवरील अबकारी कर (बी)	W. 40 -	809.42	804.28	209.92	9,530.50		820.94	892.86	624.36	9,866.30
परिचलनातून एकूण उत्पन्न वगळून विक्रीवरील अबकारी	3,444.08	3,226.86	£,980.99	£,323.32	93,023.88	8,320.46	3,८३६.९٩	८,२१५.७१	७,५३६.०४	94,830.40

सचालक आणि मुख्य काय डीआयरन ०३५१८२८२



पिंपरी चिंचवङ महानगरपालिका, पिंपरी १८ स्थापत्व विभाग ई निविदा सूचना क्र - स्थापत्वामुख्यालय/HO/51/3/2017-18 प्रथम सूचना

स्थान स्थान ।

प्रियम स्थान स्थान ।

प्रियम स्थान स्थान स्थान ।

प्रियम स्थान स

अनु.	कामाच नाव	ानावदा रक्तम	रक्रम	अनामत रक्कम	कामाचा मुदत (महिने)	फी (परत न निळणारी)
9	प्रभाग क्र. ६ मोशी स्मशानभुमी व दशक्रिया विधी घाटाची सुधारणा विषयक कामे करणे.	3,८0,३२,५७८	3,८०,३३०	१९,०१,६३०	28	११,११०
2	प्रभाग क्र. ६ मोशी जाधववाडी शिवेवरील विकास आराखड्वातील २४ मी. रस्ता विकसीत करणे. (सव्हें क्र. १२१५ ते सव्हें क्र. १३३५)	२४,०५,२२,१४५	२४,०५,२३०	१,२०,२६,११०	86	२७,६१०
W	प्रभाग क्र.४ कृष्णानगर मधील सेक्टर क्र.१८,१९ व २० मधील प्राधिकरण हस्तांतरीत मोकळ्या जायेत सपाटीकरण करुन जॉिंगेंग टूॅक करणे.	५,५९,०६,६५९	५,५९,०७०	२७,९५,३४०	१२	१६,६१०

यशित कामांवादीचा त्यस्त्रील उद्ध. बसावा, अनावाद राक्सा, नितंदाच्या अदी शार्ती, निशिद्य नेत्रपुर्वः यो इ. मां सन्दारमा प्रथम प्रथम प्रथम प्रशासनी कामा विद्यालय उपलब्ध अतः सारचाँ निविद्य पद्धा है देवीन पद्धानी मान्य स्वावाद्यालय निविद्य मानवायों अते. सदस्य है देवीनि प्रतिक नेतानि निविद्या पद्धानी स्वावाद पद्धानी मान्य प्रयोग क्षा स्वावाद है देवीनि प्रतिक नेतानि निविद्या पद्धानी निविद्या पद्धानी स्वावाद कामा मान्य पद्धानी स्वावाद कामा प्रथम प्रविद्यालय प्रयोग स्वावाद कामा मान्य पद्धानी स्वावाद कामा मान्य पद्धानी स्वावाद कामा प्रयोग स्वावाद कामा स्वावाद का

घण वहल. - ज्यांतित क्र.: ८८१ - का. इ. स्थानिक-मुख्य/काचि/३५४/२०१७ - दिवक: २४/१०/२०१७

सही/-शहर अभियंता पिंपरी-चिंचयङ महानगरपालिका, पिंपरी ४११०१८